

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परिक्षा २०२०
मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब या
पदावर रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती २०२२/प्र.क्र. ८५ (३) (भाग-८)/आ(स.अ.श्रे-२)
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
३ रा मजला, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५ मार्च, २०२५

संदर्भ : १. जलसंपदा विभाग, शा. नि. क्र. नियुक्ती-२०२२/प्र.क्र. ८५(१)/२०२२/आ(स.अ.श्रे-२), दि. ०८.१२.२०२३
२. जलसंपदा विभाग, शा. नि. क्र. नियुक्ती-२०२२/प्र.क्र. ८५(२)/२०२२/आ(स.अ.श्रे-२), दि. २८.१२.२०२३

प्रस्तावना :-

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) या गट-ब पदांकरिता शिफारस केलेल्या ९४ उमेदवारांपैकी नियुक्तीसाठी पात्र असलेल्या ७२ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ व २ अन्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब या पदावर जलसंपदा विभागात ते ज्या दिवशी रुजू होतील त्या दिनांकापासून दोन वर्षांच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.

संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ४(३) अन्वये “परिवीक्षाधीन उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत तात्काळ रुजू व्हावे. सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला/ झाली नाही तर तो/ती नोकरीची संधी गमावेल व त्याच्या नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. ते सदर पदासाठी इच्छुक नाहीत, असे गृहीत धरण्यात येईल व त्यांचे नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील.” अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये नियुक्ती दिलेल्या ७२ उमेदवारांपैकी, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद १६ उमेदवार हे रुजू होण्यास दिलेल्या विहित कालावधीमध्ये (नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत/ रुजू होण्यास अंतिम मुदतवाढ दिलेल्या दिनांकापर्यंत) त्यांना पदस्थापना दिलेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. यास्तव, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद १६ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब या पदावर करण्यात आलेली तात्पुरती नियुक्ती या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२५१६१०३५७३२७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(अनिल वि.देवकाते)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित उमेदवार यांना ई-मेल संदेशाद्वारे.

प्रत :-

१. अ.मु.स. (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२. सचिव, मा.मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
३. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)
६. महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण व संशोधन, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक.
७. महासंचालक, संकल्पन व प्रशिक्षण (जल विज्ञान, संशोधन व सुरक्षितता), मेरी, नाशिक
८. मुख्य अभियंता (स्थापत्य), जलसंपदा विभाग, नागपूर/अमरावती/पुणे/ छत्रपती संभाजीनगर / कोकण
९. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर
१०. मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, अमरावती/पुणे
११. मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर
१२. मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण, पुणे
१३. मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव
१४. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक
१५. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक
१६. मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक
१७. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे
१८. महालेखापाल-१/२, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
१९. महालेखापाल-१/२, लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२०. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२१. उप सचिव (सेवा)/(प्रशासन), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. कक्ष अधिकारी, कार्यासन (आ(संनि)/आ(वर्ग-२)/गोपनीय/नोंदणी शाखा, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२३. संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ. श्रे-२)

जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक : नियुक्ती २०२२/प्र.क्र. ८५(३)(भाग-८)/आ (स.अ.श्रे.२), दिनांक २५ मार्च, २०२५ सोबतचे

"परिशिष्ट -अ"

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	जात प्रवर्ग	मलोआ ने केलेल्या शिफारशीचा प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
१	६/२०२०	श्री. विकास विठ्ठलराव याचावाड	खुला	खुला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी
२	९/२०२०	श्री. विक्रम गोरख देसाई	आदुघ	खुला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी अधिनस्त कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल
३	१४/२०२०	श्री. गणेश बाळासाहेब गोरे	आदुघ	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील भीमा कालवा मंडळ, सोलापूर अंतर्गत उजनी कालवा विभाग क्र. ९, मंगळवेढा अंतर्गत १) उजनी कालवा उपविभाग क्र. ३८, माचणूर
४	१६/२०२०	श्री. अजय अशोक येडेपाटील	आदुघ	खुला	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पाटबंधारे उपविभाग क्र.३ कन्नड
५	१९/२०२०	श्री. रवि राजकुमार नाईकवाडे	खुला	खुला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे-११ अंतर्गत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१, नारायणगांव अंतर्गत कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.३, मंचर
६	२१/२०२०	श्री. सारंग सुरेश घकाते	विमाप्र	खुला	मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ नागपूर, अधिनस्त कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा कालवे विभाग वर्धा.
७	२६/२०२०	श्री.अभिषेक दीपक गायकवाड	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अ.अ. व प्र, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर/वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा/पाटबंधारे उपविभाग, आर्वी
८	२९/२०२०	श्री.दिनेश आसाराम शेळके	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, महामंडळ, जळगांव अंतर्गत नाशिक महसूल विभागातील जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव अंतर्गत जळगांव मध्यम प्रकल्प विभाग क्र. १ जळगांव अंतर्गत अंजनी मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. १ एरंडोल
९	३०/२०२०	श्री.अक्षय रामचंद्र हांडे	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता विशेष प्रकल्प जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलढाणा अंतर्गत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, वाशिम अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग क्र ४, मालेगांव
१०	३२/२०२०	श्री.अमोल झनक जाधव	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी अधिनस्त कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराटे-सावंतवाडी
११	३६/२०२०	श्री. सुरजकुमार अंबादास जुनघरे	इमाव	इमाव	मुख्य अभियंता (जस), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे अंतर्गत भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभाग करंजविहीरे
१२	६०/२०२०	श्रीमती रचना सुरेश पाटील	खुला महिला	खुला महिला	मुख्य अभियंता (जस), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर / चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर / पाटबंधारे उपविभाग, सिंदेवाही / सिंचाई शाखा सिंदेवाही

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	जात प्रवर्ग	मलोआ ने केलेल्या शिफारशीचा प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
१३	७२/२०२०	श्रीमती अंकिता विजय बहेटवार	इमाव महिला	खुला महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अ.अ. व प्र., लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर / पेंच पाटबंधारे विभाग, नागपूर / पेंच पाटबंधारे उपविभाग, रामटेक / शाखा काचूरवाही
१४	८५/२०२०	श्रीमती रेखा किसनराव किटुकले	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ, यवतमाळ संलग्न संकल्पचित्र उपविभाग, यवतमाळ
१५	८६/२०२०	श्रीमती अस्मिता सुधाकर पाटील	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव अंतर्गत कार्यकारी अभियंता, धाराशिव लघु पाटबंधारे विभाग, धाराशिव
१६	८८/२०२०	श्रीमती भावना रामचंद्र अलोने	विमाप्र महिला	विमाप्र महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ अंतर्गत कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस अंतर्गत उपविभागीय अधिकारी, अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्र. १, दिग्रस

(अनिल वि.देवकाते)
उप सचिव, महाराष्ट्र शासन